



B -208/209, Classique Center, Off Mahakali Caves Road, Andheri (E), Mumbai - 400 093

August 14, 2024

To, The Manager - CRD BSE Limited, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400001.

**Ref.:** Scrip Code – 540903

Sub: Newspaper Advertisement – Disclosure under Regulation 30 and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations")

Dear Madam/Sir,

In compliance with Regulation 30 read with Schedule III Part A Para A and Regulation 47 of ("SEBI Listing Regulations") 2015, Please find enclosed copies of the newspaper advertisements published in Active Times and Mumbai Lakshadeep (Mumbai).

The same is also available on the Company's website viz. <a href="https://www.crp.co.in">https://www.crp.co.in</a>

Request you to kindly take the same on record.

Thanking You,

For CRP Risk Management Limited

Raza Mohammad Sayyad

Managing Director DIN: 02497549



### PUBLIC NOTICE

Mrs. Minadevi Rajendra Prasad Sharama Wlo Late Rajendra Prasad Sharma Aged: 64 Years Bearing UID No: 6017 8861 4432, Pan No: CBVPS5983E Property Address: Flat No. B203, Akurli Approach Co-Op Housing Society Limited. RDP-2, AKR-16, MHADA Layout, Lokhandwala Township, Akurli Road, Kandivali (East), Mumbai, Maharashtra 400 101, Carpet Area Admeasuring 448.00 Sq. Ft equivalent to 41.621 Sq. Mtrs. It is further stated that the above mentioned Flat was owned by Late Rajendra Prasad Sharma who expired on 04th April 2023. By Virtue of 100% Nomination filed in the respective society the above said property is in process to be transferred to Mrs. Minadevi Rajendra Prasad Sharma. Legal Heirs and Joint Nominee to the above mentioned property shall be 1) Mr. Manoj Kumar Rajendra Prasad Sharma (Son) 2] Mr. Rahul Rajendra Sharma (Son). Any person or persons apart from the names mentioned having any claim, rights, title. interest and demand whatsoever in the above mentioned property, hence they can claim within 15 days from the date of this advertisement published

Place: Mumbai; Sd/- Advocate Chetan Yadav Tapovan, Madhav Dham, Beside Hanuman Temple, Malad (East), Western Suburbs, Mumbai: 400097. Contact No.: 9969634929

**Borrower Name and** 

Mr.Bhaskar Naravan

Bhaskar Balla

LAN No. -

Date - 14.08.2024 Place - Thane

VLPHANDR0002158

ules on "AS IS WHERE IS & WHATEVER THERE IS BASIS" on the date mentioned below

e-mentioned Immovable Property.

Particulars (Refer Notes Below)

Total Income (including Revenue from Operations)

(Before Tax, Exceptional and/ or Extraordinary items)

Net Profit / (Loss) for the period (After Tax, Exceptional

Total comprehensive Income for the period [Comprising

Profit/ (Loss) for the period (after tax) and other

Reserves (excluding Revaluation Reserves)

(for continuing and discontinued operations)

Earnings Per Share (of Rs. 10/- each)

ate : 13th Day of August, 2024

SHRIRAM

SHRIRAM City

Income/Revenue from Operations

Net Profit / (Loss) for the period

and/ or Extraordinary items)

**Equity Share Capital** 

(a) Basic

(b) Diluted

Place : Indore

comprehensive income (after Tax)]

ASSET RECONSTRUCTION COMPANY (INDIA) LTD.

CIN No.: U65999MH2002PLC134884, Website: www.arcil.co.in; REGISTERED OFFICE:-The Ruby, 10th Floor, 29 Senapati Bapat Marg, D

### PUBLIC NOTICE

Notice is hereby given that share certificate No.11, Distinctive No.51 to 55 pertaining to Flat No.11 of **Tripathi Bhavan CHS Ltd.** R.C. Marg, Mahul, Chembur, Mumbai 400074 in the name of LAKSHMI GOVINDAN has been reported lost /misplaced, a Police Repor regarding the said loss has also been lodged. An application has been made by my client REMADEVI daughter of LAKSHMI GOVINDAN to the society for issuance of duplicate share certificate.

If any person or institution claim to have any claims, objections by way of lien, mortgage is nereby required to make known the same in writing with documents thereof to the undersigned within 15 days from the date of publication of this notice, failing which any such purported claim, interest, encumbrance, or demand shall be deemed to have beer waived and or abandoned for all intents and purposes and the society shall be free to issue duplicate share certificate.

Dated:14.08.2024 Place: Mumbai Advocate High Court 16 Gulabyiew Apartments 4th Floor Dr C G Road Chembur Mumbai - 400074

POSSESSION NOTICE

Whereas, EQUITAS SMALL FINANCE BANK under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 o 2002) ("said Act") and in exercise of powers conferred under Section 13 (12) of the said Act read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 ("said Rules") issued a Demand notice dated 13-03-2024, calling upon the borrower the guarantor(s) and the mortgagor(s) Mr.Bhaskar Narayan Balla a Mrs.Ambabai Bhaskar Balla (L.No. VLPHANDR0002158) to repay the amount mentioned in the said notice being a sum of Rs 32,11,957/- (Rupeet

Thirty Two Lakhs Eleven Thousand Nine Hundred Fifty Seven Only) as on 12-03-2024 in respect of the said Facility with further interest thereon and penal interest from 13th March 2024 till payment / realisation, within 60 days from the date of receipt of the said notice.

And whereas subsequently, Equitas Small Finance Bank Finance Ltd. has vide Assignment Agreement dated 29-09-2023 assigned all its rights, title, interest and

benefits in respect of the debts due and payable by the borrower/guarantor(s)/mortgagor(s) arising out of the facilities advanced by Equitas Small Finance Banl Finance Ltd. to borrower/ guarantor(s)/mortgagor(s) along with the underlying securities to Asset Reconstruction Company (India) Limited acting in its capacity as Trustee of Arcil Retail Loan Portfolio-092-A-TRUST("Arcil") for the benefit of the holders of Security Receipts. Therefore, in view of the said assignment, Arci

now stands substituted in the place of Equitas Small Finance Bank Finance Ltd. and Arcil shall be entitled to institute/continue all and any proceedings agains the borrower/guarantor(s)/mortgagor(s) and to enforce the rights and benefits under the financial documents including the enforcement of security interes

executed and created by the borrower/guarantor(s)/mortgagor(s) for the said facilities availed by them.

The borrower/guarantor(s)/mortgagor(s) having failed to repay the said amounts, notice is hereby given to the borrower/guarantor(s)/mortgagor(s) ir particular and the public in general that the undersigned being the Authorized Officer of Arcil has taken physical possession of the underlying Immovable Property described herein below in exercise of powers conferred on him/her under Sub-Section (4) of Section 13 of the said Act read with Rule 8 of the said

Rs 32,11,957/- (Rupees Thirty Two Lakhs Eleven | Property owned by: Mr.Bhaskar Narayan Balla

he borrower/guarantor(s)/mortgagor(s) in particular and the public in general are hereby cautioned that Arcil is in the lawful possession of the Immovabl

Property mentioned above and under Section 13(13) of the SARFAESI Act, 2002, the borrower/guarantor(s)/mortgagor(s) or any person whatsoever, shall after receipt of this notice not transfer by way of sale, lease or otherwise deal with/ alienate the Immovable Property, without prior written consent of Arcil and any

dealings with the Immovable Property will be subject to the charge of Arcit for the amount as mentioned above along with future interest at the contractual rat on the aforesaid amount together with incidental expenses, cost, charges etc.

The borrowers'/guarantors'/mortgagors' attention is invited to the provisions of the Sub-Section (8) of Section 13 of the said Act, in respect of time available to

Thousand Nine Hundred Fifty Seven Only) as on All that Parts And Parcel of RCC Godown Gala admeasuring 12-03-2024 along with future interest at the contractual rate on the aforesaid amount with thereabouts bearing Gala No.103 on First Floor of Bldg.no.39, 09/08/2024

Sd/-, Authorized officer Asset Reconstruction Company (India) Limited Arcil Retail Loan Portfolio-092 A Trust

ended

30.06.2024

Un Audited

46.28

51.87

6.63

4.96

8.02

710.00

794.17

0.11

0.11

Consolidated Quarter Ended Preceding

(Audited)

55.90

61.15

6.02

4.67

12.44

710.00

786.16

0.36

0.36

Deserve Dries | Formest Manay | Date 9 | Contact Dr

in the previous

(Un Audited)

54.87

60.69

4.81

3.56

9.31

710.00

769.89

0.13

0.13

31.03.2024 year 30.06.2023

Bapat Marg, Dadar (W), Mumbai – 400 028. Tel.: 022-66581300 / 399

AMIT SECURITIES LIMITED | Regd. Office:1st Floor, Swadeshi Market, 316, Kaibadevi Road, Mumbai (M.H.) 400002, CIN: L65990MH1992PLC067266 Phone No: 0731-3521700, E-mail: amitItld@yahoo.com

STATEMENT OF UNAUDITED STANDALONE/ CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2024

Standalone Quarter Ended

ended

31.03.2024

(Audited)

55.9

61.15

6.02

4.67

4.70

710.00

598.06

0.07

0.07

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other

in the previous

year 30.06.2023

Un Audited

54.87

60.69

4.81

3.56

3.57

710.00

586.94

0.05

0.05

**Shriram Finance Limited** 

Head Office: Level-3, Wockhardt Towers, East Wing C-2 Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051;

Tel: 022 4241 0400, 022 4060 3100; Website: http://www.shriramfinance.in Registered Off.: Sri Towers, Plot No.14A, South Phase Industrial Estate, Guindy, Chennai 600 032. Branch Off: Solitaire Corporate park, Building No 10 ,1062. 6th

3 Months

ended

30.06.2024

51.87

6.63

4.96

4.97

710.00

603.03

0.07

0.07

Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Quarterly Results are available on the www.hseindia.com

fefect from 13th March 2024 together with incidental expenses, cost, charges etc.

Notice dated: 13-03-2024

Bhiwandi Dist-Thane.

Email: adv.manishshroff@gmail.com

### POSSESSION NOTICE

Whereas, EQUITAS SMALL FINANCE BANK under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) ("said Act") and in exercise of powers conferred under Section 13 (12) of the said Act read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 200 "said Rules") issued a Demand notice dated 13-03-2024, calling upon the borrower the guarantor(s) and the mortgagor(s) Mr. Venkatesh Shravanpali Mr.Nagesh Shravanpali / Mr.Padam Shravanpali (L.No. VLPHANDR0001635) to repay the amount mentioned in the said notice being a sum of Rs 25,24,952/- (Rupees Twenty five lakh twenty four thousand nine hundred fifty two Only) as on 12-03-2024 in respect of the said Facility with further interest

thereon and penal interest from 13th March 2024 till payment / realisation, within 60 days from the date of receipt of the said notice.
And whereas subsequently, Equitas Small Finance Bank Finance Ltd. has vide Assignent Agreement dated 29-09-2023 assigned all its rights, title, interest an
benefits in respect of the debts due and payable by the borrower/guarantor(s)/mortgagor(s) arising out of the facilities advanced by Equitas Small Finance Ban
Finance Ltd. to borrower/ guarantor(s)/mortgagor(s) along with the underlying securities to Asset Reconstruction Company (India) Limited acting in its capacit as Trustee of Arcil Retail Loan Portfolio-092-A-TRUST("Arcil") for the benefit of the holders of Security Receipts. Therefore, in view of the said assignment, Arc now stands substituted in the place of Equitas Small Finance Bank Finance Ltd. and Arcil shall be entitled to institute/continue all and any proceedings again: the borrower/guarantor(s)/mortgagor(s) and to enforce the rights and benefits under the financial documents including the enforcement of security interest

executed and created by the borrower/guarantor(s)/mortgagor(s) for the said facilities availed by them.

The borrower/guarantor(s)/mortgagor(s) having failed to repay the said amounts, notice is hereby given to the borrower/guarantor(s)/mortgagor(s) i particular and the public in general that the undersigned being the Authorized Officer of Arcil has taken physical possession of the underlying Immovable roperty described herein below in exercise of powers conferred on him/her under Sub-Section (4) of Section 13 of the said Act read with Rule 8 of the sai tules on "AS IS WHERE IS & WHATEVER THERE IS BASIS" on the date mentioned below.

SR NO	Borrower Name and Guarantors	Demand Notice	Description of Property	Possession Date
1	Mr.Venkatesh Shravanpali / Mr.Nagesh Shravanpali / Mr.Padam Shravanpali LAN No VLPHANDR0001635	four thousand nine hundred fifty two Only) as on 12-03-2024 along with future interest at the contractual rate on the aforesaid amount with effect from 13th March 2024 together with incidental expenses, cost, charges etc.	Property owned by: Mr.Venkatesh Shravanpali All that piece & parcel of the Flat No.9, 3rd Floor, M.H.No.1017/308, S.No.44/2A, CTS No.8886, 8887, New Kaneri, Kamatghar, Tal.Bhiwandi, Dist.Thane and within the limits of Bhiwandi Nizampur Municipal Council, Bhiwandi and within the limits of the Registration Sub-Division Bhiwandi, Dist-Thane and Registrar of District and Division Thane	09/08/2024

The borrower/guarantor(s)/mortgagor(s) in particular and the public in general are hereby cautioned that Arcil is in the lawful possession of the Immovab Property mentioned above and under Section 13(13) of the SARFAESI Act, 2002, the borrower/guarantor(s)/mortgagor(s) or any person whatsoever, shall after receipt of this notice not transfer by way of sale, lease or otherwise deal with/ alienate the Immovable Property, without prior written consent of Arcil and a lealings with the Immovable Property will be subject to the charge of Arcil for the amount as mentioned above along with future interest at the contractual ra on the aforesaid amount together with incidental expenses, cost, charges etc.

he borrowers'/guarantors'/mortgagors' attention is invited to the provisions of the Sub-Section (8) of Section 13 of the said Act, in respect of time available Sd/-,Authorized office Asset Reconstruction Company (India) Limite Arcil Retail Loan Portfolio-092 A Trus edeem the above-mentioned Immovable Property. Date - 14.08.2024 Place - Thane

ASSET RECONSTRUCTION COMPANY (INDIA) LTD.

(Except EPS (Amount Rs in Lakhs)

31.03.2024

(Audited)

197.01

217.55

19.67

14.65

14.69

710.00

598.06

0.21

0.21

For AMIT SECURITIES LIMITED

Sd/- Nitin Maheshwari - Managing Director

Standalone Consolidated

Year ended 31.03.2024

(Audited)

197.01

217.55

19.67

14.65

25.58

710.00

786.16

0.36

0.36

CIN No.: U65999MH2002PLC134884, Website: www.arcil.co.in; REGISTERED OFFICE:-The Ruby, 10th Floor, 29 Senapati Bapat Marg, Dadar (W), Mumbai – 400 028. Tel.: 022-66581300 / 399

### ADVANCE LIFESTYLES LIMITED Regd. office - 2nd Floor, West Wing, Electric Mansion, Appasaheb Marathe Marg, Worli, Mumbai - 400025

CIN: L45309MH1988PLC268437. Website: www.advance.net.in EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30 JUNE- 2024

Sr No.	Particulars	Quarter Ended 30 June 2024 (Unaudited)	Quarter Ended 30 June 2023 (Unaudited)	Year Ended 31st March 2024 (Audited)
1.	Total income from operations (net)	-	-	-
2.	Net Profit / (Loss) from ordinary activities after tax (before Extraordinary items)	10,229	1,608	7,139
3.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	10,229	1,608	2,139
4.	Equity Share Capital	62,257.50	31,128.75	62,257.50
5.	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	212,064	278,116	201,835
6.	Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs. 10/- each) (Not Annualized) 1) Basic : 2) Diluted :	1.04	0.52	0.04
7.	Earnings Per Share	1.64	0.32	0.34
1.	(After extraordinary items) (of Rs.10/- each)(Not Annulized) 1) Basic :			
	2) Diluted :	1.64	0.52	0.34
Mod	toe:			

The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on 13th August 2024

The above is an extract of the detailed for mat of the Standalone Financial Results for the guarter ended June 30.2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure R equirements) Regulations, 2015. The full for mat of this Financial Results are available on the

Stock Exchange website i.e. www.bseindia.com and also on the Company's website: ww.advance.net.in For and on behalf of the Board

Place : Mumbai JYOTI L. BAMBADE Date: 14/08/2024

### **CRP RISK MANAGEMENT LIMITED**

CIN: L72100MH2000PLC124689 Registered Office: B - 208,209 Classique Centre, Off Mahakali Caves,

Andheri - (East), Mumbai, Maharashtra, India, 400093, Phone: 9969410171 | Email: compliance@crp.co.in

### NOTICE FOR 24th ANNUAL GENERAL MEETING

The Members,

**CRP Risk Management Limited** Notice is hereby given that:

reason and great and a
1. The 24th Annual General Meeting (AGM) of the members of CRP Risk Management
Limited (the 'Company') will be held on Thursday, September 5, 2024 at 11:00 A.M. IST
through Video Conferencing/Other Audio Visual Means (VC). In compliance with Genera
Circular numbers 20/2020, 14/2020, 17/2020, 02/2021, 02/2022, 10/2022 and 09/2023
issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular number
SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11, SEBI/HO/
CFD/CMD2/CIR/P/2022/62,SEBI/HO/CFD/POD-2/P/CIR/2023/4 and
SEBI/HO/CFD/CFD-POD- 2/P/CIR/2023/167 issued by the Securities and Exchange
Board of India (SEBI) (hereinafter collectively referred to as 'Circulars"), companies are
allowed to hold AGMs through VC, without the physical presence of members at a
common venue. Hence, the AGM of the Company is being held through VC to transact
the housing and (1-1) are not for the highest had a control of the A O AA detail A control of the A O O O O A

the business/(es) as set forth in the Notice of the AGM dated August 12, 2024 2. In compliance with the Circulars, electronic copies of the Notice of the AGM and Annua Report 2023-24 have been sent to all the members whose email IDs are registered with the Depository Participant(s). These documents are also available on the website of the Company at, https://www.crp.co.in/, on the websites of BSE at www.bseindia.com and on the website of website of NSDL https://www.evoting.nsdl.com. The dispatch of Notice of the AGM through emails has been completed on August 12, 2024.

The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, August, 30, 2024 to Wednesday September, 4, 2024 (both days inclusive) for the purpose of the AGM.

Members holding shares either in physical form or dematerialized form, as on the cut-of date i.e. Friday August 30, 2024 may cast their votes electronically on the business/(es) as set forth in the Notice of the AGM through the electronic voting system of NSDL ('remote e-voting'). Members are hereby informed that:

The business/ (es) as set forth in the Notice of the AGM may be transacted through remote e-voting or e-voting system at the AGM;

The cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting or by e-voting

system at the AGM shall be Friday, August, 30, 2024, iii. The remote e-voting shall commence on Sunday September 01, 2024 (9:00 a.m. IST);

iv. The remote e-voting shall end on Wednesday, 4 September, 2024 (5:00 p.m. IST)

thereafter e-voting module will be disabled: 4. Any person holding shares in physical form and non-individual Members, who acquire

shares of the Company and becomes a Member of the Company after dispatch of the Notice and holding shares as of the cut-off date, i.e. Friday, August 30, 2024, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.com or the Company/RTA. The facility for e-voting, shall also be made available to members attending the AGM through VC/OAVM, who have not already cast their vote by remote evoting through the NSDL portal.

Members may note that: (i) once the vote on a resolution is cast by member, member sha not be allowed to change it subsequently; ii) The facility for voting will also be made available during the AGM, and those members present in the AGM through VC facility, who have not cast their vote on the resolutions through remote e-voting and are otherwis not barred from doing so, shall be eligible to vote through the e-voting system during the AGM. iii) The members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their votes again; and iv) Only persons whose name is recorded in the register of members or in the register of beneficia owners maintained by the depositories as on the cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-voting or e-voting at the AGM;

The detailed procedure and Instructions on remote e-voting are provided in the notes of the Notice of the AGM and same can be accessed on the website of the Company's at https://www.crp.co.in/ website of the BSE Limited at www.bseindia.com and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com. Members facing any technical issue in logir before/during the AGM can contact NSDL helpdesk by sending a request a evoting@nsdl.com or call at 022 - 4886 7000.

Members who would like to express their views during the AGM may register themselve as a speaker by sending their request from their registered email mentioning their name. DP ID and Client ID/ folio number, PAN, mobile number at: compliance@crp.co.ir between Sunday, September 01, 2024 to Wednesday, September 4, 2024. The Company reserves the right to restrict the number of questions and number of speakers as appropriate for smooth conduct of the AGM. The Register of Members and the Share Transfer Books of the Company shall remain

closed from Friday, August 30, 2024 to Thursday, September 5, 2024 (both day inclusive) for the purpose of 24th AGM and eligibility to participate in distribution of Dividend for the Financial Year 2023-24, if approved at this AGM. By order of the Board of Directors

Form No. URC-2

Advertisement giving notice about registration under Part I of Chapter XXI [Pursuant to section 374(b) of the companies Act, 2013 and rule 4(1) of the companies (Authorised to Register) Rules, 2014] Notice is hereby given that in pursuance of sub-section (2) of section 366 of the Companies Act, 2013, an application has been made to the Registrar at **Mumbai** that **AZG** 

CONSULTING LLP a limited liability partnership firm may be registered under Part I of Chapter XXI of the Companies Act 2013, as a company limited by shares under the name & style M/s. AZG CONSULTING PRIVATE LIMITED. The principal objects of the company are as follows:

To Provide Accounting & Consulting services with Business Consultancy and HR management services. To provide accounting support to various customer to maintained A copy of the draft memorandum and articles of association of the proposed company ma

be inspected at the office at 4/59, AH Wadia Buag, Parel Tank Road, Mumbai - 400033. Notice is hereby given that any person objecting to this application may communicate their objection in writing to the Registrar at Central Registration Centre (CRC), Indian Institute of Corporate Affairs (IICA), Plot No. 6, 7, 8, Sector 5, IMT Manesar, District Gurgaon (Haryana), Pin Code-122050, within twenty-one days from the date of publication of this

notice, with a copy to the company at its registered office.
The first notice was published on 14th of August, 2024 and last & final notice will be published on 4th September, 2024, with a copy to the company at its registered office. Name(s) of Applicant

1. ZOEB KEKI BULSARA Dated this 14th day of August, 2024.

**DOLPHIN OFFSHORE ENTERPRISES (INDIA) LIMITED** 

3. HARISH NARAYANAN

CIN: L11101MH1979PLC021302 Regd. Unit No. 301, Zillion Junction of LBS Marg, CST Road, Kurla (W) Kurla, Mumbai, Maharashtra - 400070 India, Email id: info@dolphinoffshore.com Website: www.dolphinoffshore.com

NOTICE TO THE SHAREHOLDERS FOR 45<sup>TH</sup> ANNUAL GENERAL MEETING Notice is hereby given that the 45<sup>th</sup> Annual General Meeting (AGM) of Dolphin Offshore Enterprises (India) Limited ("the Company")will be held on Saturday, September 14, 2024 at 11:00 am through Video Conference ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") pursuant to all applicable provisions of the Companies Act, 2013 and rules made there under read with the applicable circulars issued from time to time by Ministry of Corporate Affairs (MCA) and Securities Exchange Board of India permitting to transact the businesses that will be set forth in the Notice of the AGM through VC/OAVM without physical presence of members at a common venue.

In accordance with the aforesaid Circulars, Notice of the AGM along with the Annua Report for the financial year 2023-24 will be sent only by electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company/Depositories. Members may note that the Notice of AGM and Annual Report for the Financial year 2023-24 will also be available on the Company's website www.dolphinoffshore.com, website of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively. Members can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM and the process of e-voting are provided in the notice of AGM. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum as per Section 103 of the Companies Act, 2013.

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its members to cast their votes on all resolutions as set out in the Notice of AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM ("e-voting"). Detailed procedure for remote e-voting and e-voting facility will be provided in the Notice of AGM.

Members are requested to intimate changes, if any, pertaining to their name, postal address, e-mail address, telephone/mobile numbers, Permanent Account Number (PAN), mandates, nominations, power of attorney, bank details such as, name of the bank and branch details, bank account number, MICR code, IESC code, etc. in the following manner:

a. Members holding shares in Demat mode can get their Email ID registered by contacting their respective Depository Participant

b. Members holding shares in Physical form can send request to the Company a cs@dolphinoffshore.com or to RTA i.e. Link Intime India Private Limited at ahmedabad@linkintime.co.in in Form ISR-1 and other forms pursuant to SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD-1/P/CIR/2023/37 dated 16th March

The notice is being issued for the information and benefit of all the Members of the Company and is in Compliance with the MCA Circular/s and SEBI Circular.

By Order of the Board For Dolphin Offshore Enterprises (India) Limited Krena Bharatbhai Khamar

Date : 14.08.2024 Place: Ahmedabad

Chairperson

Company Secretary and Compliance Officer

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963

First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 602 E-mail:- ddr.tna@gmail.com Tel: 022-2533 1486

No.DDR/TNA/ deemed conveyance/Notice/19876/2024 Date :- 08/08/2024 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 Application No. 517 of 2024.

Applicant :- Jugal Park Co-Operative Housing Society Ltd. Add: Village Khari, Ward K, Subzone 2/15, Navghar Road, Bhayander (E.), Tal. & Dist. Thane-401105

Versus Versus
Opponents: - 1. M/s. Sai Satyam Construction, 2. Kamalakar Ganpat Patil, 3. Keshav Ganpat Patil, 4. Prabhakar Ganpat Patil, 5. Kesarinath Ganpat Patil, 6. Dropati Mukund Mhatre, 7. Tarabai Nandkumar Patil, 8. The Estate Investment Co. Pvt. Ltd. Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 22/08/2024 at 12.00 p.m.

Description of the Property - Mauje Khari, Tal. & Dist. Thane

Survey No./CTS No. Hissa No. Area Sd/-(Dr. Kishor Mande) SEAL



District Deputy Registrar, Co.Operative Societies, Thane Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963,

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority

under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act. 1963 First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 602 E-mail:- ddr.tna@gmail.com


No.DDR/TNA/ deemed conveyance/Notice/19926/2024 Date :- 12/08/2024 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Application No. 523 of 2024. Applicant :- Om Ganesh Arcade Co-Operative Housing Society Ltd. Add: Village Chikanghar, Kalyan (W.), Tal. Kalyan, Dist. Thane-421302

Opponents :- 1. Kalyan Sahkari Gruh Yojna Mandal Ltd. Kalyan, 2. Smt. Savita Shrikant Paralikar, 3. M/s. Shree Sai Enterprises Partnership Firm through Shri. Sachin Kulkarni Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed

that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed or 22/08/2024 at 12.00 p.m. Description of the Property - Mauje Chikanghar, Tal. Kalyan, Dist. Thane CTS No. Hissa No.

638.00 Sq. Mtrs. Sd/-(Dr. Kishor Mande)



Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority

under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963 First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 602 E-mail:- <u>ddr.tna@gmail.com</u>

No.DDR/TNA/ deemed conveyance/Notice/19890/2024 Date :- 12/08/2024 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Application No. 521 of 2024.

Application No. 521 of 2024.

Applicant: - Durvankur Co-Operative Housing Society Ltd.

Add: Bazarpeth, Gandhi Chowk, Kalyan (W.), Tal. Kalyan, Dist. Thane-421301

Versus

Opponents: - 1. Smt. Shambai Murargirdhar Thakkar, 2. Shri. Damodar urf

Vithaldas Govind Thakkar, 3. Shri. Harish Govind Thakkar, 4. Shri. Shankar

Laxman Nikte, 5. Shri. Pandharinath Shankar Nikte, 6. M/s. Venktesh

Corporation Take the notice that as per below details those, whose interests have
been vested in the said property may submit their say at the time of hearing at the
venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody
has any objection in this regard and further action will be taken accordingly. The
hearing in the above case has been fixed on 29/08/2024 at 12.00 p.m.

Description of the Property - Mauje Kalyan, Tal. Kalyan, Dist. Thane

Survey No./CTS No.	Hissa No.	Area
1172	-	25.90 Sq. Mtrs.
1173	-	188.10 Sq. Mtrs.
1174	-	31.80 Sq. Mtrs.
1175	-	33.40 Sq. Mtrs.
1176	-	33.40 Sq. Mtrs.
	Total	312.60 Sq. Mtrs.



(Dr. Kishor Mande) District Deputy Registrar, Co.Operative Societies, Thane & Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.

Sd/-

### effect from 30.11.2022 vide Certificate of Incorporation pursuant to change of name dated 30-11-2022 E- Auction Notice for Sale of Immovable Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with provision to Rule 8 (6) & 9 (1) of the Security Interest Enforcement Rules, 2002.

Floor |, Guru Hargovindji Marg, Chakala Andheri East Mumbai - 400 093

Notice is hereby given to public in general and in particular to the Borrower/s and Guarantor/s that the below described immovable properties mortgaged/ charged to the Shriram Finance Limited. The physical possession of which have been taken by the Authorized Officer of Shriram Finance Limited (Earlier known as Shriram City Union Finance Limited) will be sold on "As is where is', "As is what is", and "Whatever there is" basis in e-auction on 30/08/2024 between 11 AM to 1 PM for recovery of the balance due to the Shriram Finance Limited from the Borrower/s and Guarantor/s, as mentioned in the table, Details of the

APPENDIX-IV-A [SEE PROVISION TO RULE 8 (6) & 9 (1) ] AUCTION NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

NOTE: It is informed that "SHRIRAM CITY UNION FINANCE LIMITED" has been amalgamated with "SHRIRAM TRANSPORT FINANCE LIMITED" as per

order of NCLT, Chennai, Subsequently the name of "SHRIRAM TRANSPORT FINANCE LIMITED" was changed as "SHRIRAM FINANCE LIMITED" with

Borrower/s and Guarantor/s, amount due, short description of the immovable property and encumbrances known thereon, possession type, reserve price and earnest money deposit and increment are also given as:

BAPPA FRUIT COMPANY (Borrower) Prop. Anand Kashinath Tiwari New Matry Ashish CHS, Shop No.8, Sanyukat Nagar, Achole Road, Nallasopara(E), Palghar-401209.  ANAND KASHINATH TIWARI. (Co- borrower/Gurantor) Flat no-23, 2ND Floor, Wing-C, Govid Dalvi Nagar CHSL, Chitabhai Patel Road, Opp. Nalanda Resturrant, Kandivali (E), Mumbai-400101  Mrs. SEEMA ANAND TIWARI (Co- borrower/Gurantor) Flat no-23, 2ND Floor, Wing-C, Govid Dalvi Nagar CHSL, Chitabhai Patel Road, Opp. Nalanda Resturrant, Kandivali (E), Mumbai-400101  Mrs. SEEMA ANAND TIWARI (Co- borrower/Gurantor) Flat no-23, 2ND Floor, Wing-C, Govid Dalvi Nagar CHSL, Chitabhai Patel Road, Opp. Nalanda Resturrant, Kandivali (E), Mumbai-400101  Mrs. SEEMA ANAND TIWARI (Co- borrower/Gurantor) Flat no-23, 2ND Floor, Wing-C, Govid Dalvi Nagar CHSL, Chitabhai Patel Road, Opp. Nalanda Resturrant, Kandivali (E), Mumbai-400101  Loan agreements under the Cust ID B0675021  Date of Possession & Possession Type  02/02/2024 - Physical Possession  Date of Possession & Possession Type  02/02/2024 - Physical Possession  Date of Possession & Possession Type  02/02/2024 - Physical Possession  Date of Possession & Possession Type  02/02/2024 - Physical Possession  Date of Possession & Possession Type  02/02/2024 - Physical Possession  Date of Possession & Possession Type  02/02/2024 - Physical Possession  Date of Possession & Possession Type  02/02/2024 - Physical Possession  Date of Possession & Possession Type  02/02/2024 - Physical Possession  Date of Possession & Possession Type  02/02/2024 - Physical Possession  Date of Possession & Possession Type  Date of Possession & Possession Type  02/02/2024 - Physical Possession  Date of Possession & Possession Type  Date of Possession & Posses	Co-Borrowers/ Guarantors/Mortgagers	Date & Amount of 13(2) Demand Notice	Description of Property	Reserve Price (Rs.) & Bid Increment	Deposit Details (EMD) Details.	Time of Auction	
Encumbrances known   Not known   UTIB0000006	BAPPA FRUIT COMPANY (Borrower) Prop. Anand Kashinath Tiwari New Matry Ashish CHS, Shop No.8, Sanyukat Nagar, Achole Road, Nallasopara(E), Palghar-401209.  ANAND KASHINATH TIWARI. (Coborrower/Gurantor) Flat no-23,2ND Floor, Wing-C, Govid Dalvi Nagar CHSL, Chitabhai Patel Road, Opp. Nalanda Resturant, Kandivali (E), Mumbai-400101  Mrs. SEEMA ANAND TIWARI (Coborrower/Gurantor) Flat no-23,2ND Floor, Wing-C, Govid Dalvi Nagar CHSL, Chitabhai Patel Road, Opp. Nalanda Resturant, Kandivali (E), Mumbai-400101.  Date of Possession & Possession Type	Rs. 44,06,744/- (Rupees Forty Four Lakh Six Thousand Seven Hundred and Forty Four Only) as on 19.10.2021 with further interest and charges as per terms and conditions of the above mentioned Loan agreements under the Cust ID B0675021  Loan Account Number CDBDRTF1806290	Wing-C, Govid Dalvi Nagar CHSL, Chitabhai Patel Road, Opp. Nalanda Resturant, Kandivali (E), Mumbai-400101. Boundaries:- North: Building South: - Kalavati Mandir East: :- Chhitabhai Patel Road	Rs. 1,05,00,000/-  Bid Increment Rs.25,000/-and in such multiples  Earnest Money Deposit (EMD) (Rs.)  Rs. 10,50,000/-  Last date for submission of EMD: 29/08/2024 Time 10 AM to 5	EMD amount to be deposited by way of RTGS/ NEFT to the account details mentioned herein below in favour of Shriram Finance Limited BANK NAME- AXIS BANK LIMITED BRANCH- DR. RADHAKRISHNAN S A L A I , MYLAPORE, CHENNAI BANK ACCOUNT NO- Current Account No. 00601020006744 9 IFSC CODE-	30th August 2024 & Time. 11.00 a.m. to 01.00 p.m.	Debjyoti 9874702021  Property Inspection Date: 22/08/2024 Time 11.00 a.m. to

STATUTARY 15 DAYS NOTICE UNDER RULE 8 (6) & 9 (1) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002

The borrower/mortgagors/guarantors are hereby notified to pay the sum as mentioned above along with up to dated interest and ancillary expenses before the date of e-auction i.e. 30/08/2024 , failing which the property will be auctioned/sold and balance dues, if any, will be recovered with interest and cost. The Authorised Officer reserves the right to reject any or all bids without furnishing any further reasons. The online auction will be conducted on website (https://www.disposalhub.com) of our third party auction agency NEXXEN SOLUTION PVT. LTD. and for the place of Tender Submission/ for obtaining the bid form / Tender open & Auction, please visit the website https://www.disposalhub.com and for detailed terms and conditions of the sale please refer to the

link https://www.shriramfinance.in/auction provided in the website of Shriram Finance Limited.

Place : Mumbai Date: 14-08-2024 Sd/- Authorised Officer Shriram Finance Limited

Date: 12.08.2024 Place: Mumbai

Mr. Rahul Verma Company Secretary

जाहीर सूचना सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येते की, माई अशील श्रीमती कुमुस विनोद गोयल ऊर्फ कुसुम विनोद

कुमार गोयल या खालील अनुसुचीत नमुद केलेल -गालमत्तेच्या एकमेव मालक म्हणून अधिकार आहेत.

माझ्या अशिलांनी घोषित केले आहे की, त्यांचे पर्त

स्वर्गीय श्री. विनोद ऊर्फ विनोद कुमार परमेश्वरीदा

गोयल हे श्रीमती कुसुम विनोद गोयल ऊर्फ कुसु

सदर मालमत्तेचे संयक्त मालक होते. सदर श्री. विनो

ऊर्फ विनोद कुमार परमेश्वरीदास गोयल यांच

२३.०४.२०२१ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांच

पत्नी १) श्रीमती कुसुम विनोद गोयल ऊर्फ कुसुम

विनोद कुमार गोयल अर्थात माझे अशील व त्यां

मलगा २) श्री. कपिश विनोद गोयल ऊर्फ कपिश

कुमार विनोद कुमार गोयल हे कायदेशीर वारसद

आहेत. सदर **श्री. कपिश विनोद गोयल ऊर्फ कपिश** कुमार विनोद कुमार गोयल यांनी स्वर्गीय श्री. विनोत

ऊर्फ विनोद कुमार परमेश्वरीदास गोयल यांचे सव

मालमत्तेमधील ५०% अविभाजीत शेअर्समधील त्यांचे

२५% सरासरी अविभाजीत शेअर माझे अशील श्रीमत

कुसुम विनोद गोयल ऊर्फ कुसुम विनोद कमार गोयल

यांच्या नावे मुक्त करण्याचे मान्य केले, ज्याकरि

जर कोणा व्यक्तिस सदर खालील अनुसुचीत सद

नालमत्ता किंवा भागावर वारसाहक्क, विक्री, अदलाबदल

मुक्तता, भाडेपट्टा, मालकीहक, ताबा, जप्ती, लि

-भेन्डन्स, तारण, भागिदारी, अधिभार, बक्षीस किंव

अन्य इतर प्रकारे कोणत्याही स्वरूपाचा कोणताह

अधिकार, हक्क, मागणी किंवा दावा असल्यास त्यांन

सदर सचना प्रकाशना पासन १x (चौदा) दिवसांच्य

आत खोलील स्वाक्षारीकर्ताकडे सर्व पृष्ठयर्थ दस्तावेजांच्य

प्रतींसह कळवावे. अन्यथा अशा व्यक्ती/संघटना/संस्थ

यांचे असे दावे असल्यास ते सोडन दिले आहेत अ

समजण्यात येईल आणि ते माझ्या अशिलांवर बंधनकार

असणार नाहीत आणि सर्व अधिभारापासन मक्त व स्प

बाजारभाव असलेल्या सदर अनसचीत मालमत्तेच्य

अधिकाराच्या आधारावर माझे अशील व्यवहार स

मालमत्तेची अनुसुची

फ्लॅट क्र.४०१. क्षेत्रफळ १३७५ चौ.फ. सपर बिल्टअ

क्षेत्र, ४था मजला, स्काय हाय टॉवर को-ऑपरेटिव

हौसिंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात इमारत, शंकर लेन

ऑर्लेम टॅंक रोड, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००६४

जमीन सीटीएस क्र.१६/बी, गाव वलनाई, तालुक

बोरिवली, मुंबई उपनगर जिल्हा येथील जमिनीचे स

आर. जे. चोथानी - वकील

डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी.रोड

कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१

आज दिनांकीत १३ ऑगस्ट. २०२४

भाग व खंड.

तपशील

कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निञ्चळ)

कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)

उत्पन्न (करानंतर))

सौमिकृत

तिकाण: मंबर्ड

दिनांक: १३.०८.२०२४

THOMAS SCOTT

टिप:

उत्पन्न प्रतिभाग (रु.१० प्रती)

(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)

कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर,

(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व

अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)

करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर,

अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)

एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष

कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता

९. कोणतीही थकबाकी सौमिकृत शेअर्स नसल्याने मुळ ईपीएसला कोणतीही सौमिकरण नाही.

मुक्तता करारनामा करण्यात येईल.

विनोद कुमार गोयल अर्थात माझे अशील यांच्य

# CAPRI

### कॅपरी ग्लोबल कॅपिटल लिमिटेड

सीआयएनःएल६५९२१एमएच१९९४पीएलसी१७३४६९ **नोंदणीकृत कार्यालयः** ५०२, टॉवर ए, पेनिन्सुला बिझनेस पार्क, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३. द्रा:१९-२२-४३५४८२००, फॅक्स:९१-२२-४०८८८५६० ई-मेल:<u>secretarial@capriglobal.in</u>, वेबसाईट:<u>www.capriloans.in</u>

#### व्हिडीओ कॉन्फरन्सिंग/अन्य ऑडिओ व्हिज्युअल साधनेमार्फत होणाऱ्या ३०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, <mark>कंपरी ग्लोबल कॅपिटल लिमिटेड (सीजीसीएल/कंपनी)</mark> च्या ३०वी वार्षिक ार्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, १९ सप्टेंबर, २०२४ रोजी दु.४.००वा.(भाप्रवे) एजीएम घेण्याच्या सूचनेत नमुः विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल साधने (ओएव्हीएम) मार्फर

हकार मंत्रालयाने त्यांच्या परिपत्रक क्र.१४/२०२०, १७/२०२०, २०/२०२०, ०२/२०२१, १९/२०२१, २१ २०२१, ०२/२०२२ व १०/२०२२ आणि ०९/२०२३ अनुक्रमे दिनांक ७८.०४.२०२०, १३.०४.२०२०, ०५.०५.२०२० १३.०१.२०२१, ०८.१२.२०२१, १४.१२.२०२१, ०५.०५.२०२२, २८.१२.२०२२ आणि २५.०९.२०२३ नुसार **(एमसी**ग **रिपत्रक)** आणि सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३<sup>/</sup>१६७ दिनांव ऑक्टोबर, २०२३ (सेबी परिपत्रके) आणि कंपनी कायदा २०१३ (कायदा) चे आवश्यक कलम आणि सेबी लिस्टींग ऑब्लीगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकारमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ **(सेबी लिस्टींग रेग्युलेशन्स)** च्या तरतुदीनुसा ामायिक ठिकाणी सदस्यांची उपस्थिती न घेता **३०वी** एजीएम घेण्यास अनुमती दिलेली आहे. **३०व्या** एजीएमच नेयोजित ठिकाण कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय असेल.

३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता वित्तीय अहवालासह वार्षिक अहवाल तसेच **३०व्या** एजीएमर्च सूचना ज्या सदस्यांचे ई–मेल कंपनी/निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि. **(निबंधक व भा**ग इस्तांतर प्रतिनिधी/आरटीए) किंवा डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना सेबी परिपत्रक आणि एमसीए . रिपत्रकानुसार ई-मेलने सदस्यांना पाठविण्यात आले आहे. सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की, एजीएम सूचना व व २०२३–२४ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>www.capriloans.in</u>, स्टॉक एक्सेचेजेसच्या अर्थात नॅशनल स्टॉब एक्सचेज ऑफ इंडिया लिमिटेड व बीएसई लिमिटेडच्या अनुक्रमे <u>www.bseindia.com</u> व <u>www.nseindia.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहेत. तसेच एनएसडीएलच्या <u>www.evoing.nsdl.com</u> वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध आहे. जीएममध्ये सहभागी होण्याची माहिती ३०च्या एजीएम सूचनेत नमुद आहेत. सदस्यांना कायद्याच्या कलम १०३ अंतर्गत णसंख्या पुर्ततेसाठी व्हीसी/ओएव्हीएम मार्फत सहभागी झाल्यास मोजले जाईल.

कंपनीने एजीएम सूचनेत नमृद सर्व ठरावांवर मत देण्यासाठी सदस्यांना रिमोट ई-वोटिंग सुविधा **(रिमोट ई-वोटिंग)** दिलेली आहे. त्याचप्रमाणे एजीएम दरम्यान ई-बोटिंग प्रणालीने मतदानाची सुविधा (ई-बोटिंग) दिलेली आहे. रिमोट ई-वोटिंगमध्ये सहभागी होण्याची प्रक्रिया किंवा एजीएम दरम्यान ई-वोटिंग प्रणालीने मतदान करण्याची प्रक्रिया एजीएग सूचनेत नमुद आहे.

वास्तविक व डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्य, ज्यांचे ई-मेल, कंपनी/निबंधक व भाग हस्तांतरण प्रतिनिर्ध . केंवा संबंधित डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद नाहीत त्यांनी **३०वी** एजीएम सूचना आणि सन २०२३–२४ करित वार्षिक अहवाल ई–मेलने प्राप्त करण्यासाठी आणि/किंवा व्हीसी/ओएव्हीएम मार्फेत एजीएममध्ये सहभागी होण्यासार्ठ शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०२४ रोजी किंवा त्यापुर्वी मार्गदर्शन केल्याप्रमाणे नोंदणी प्रक्रिया पालन करून mt.helpdesk@linkintime.co.in लिंकचा वापर करून आरटीएकडे त्यांचे ई-मेल तात्पुरते नोंद करावेत.

दिनांक ८ मे, २०२४ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या वर्षाकरिता प्रत्येकी . ६.९ दर्शनी मुल्याचे ६.०.१५ (१५%) प्रती समभाग लाभांश भागधारकांना देण्याचे शिफारस केले आहे. लाभांशनिमित् ९ सप्टेंबर, २०२४ ही तारीख नोंद दिनांक आहे आणि ई-बोटिंगकरिता १२ सप्टेंबर, २०२४ ही नोंद दिनांक आहे. तद्नुसा ाभांश घोषित झाल्यास सोमवार, २३ सप्टेंबर, २०२४ रोजी कंपनीची सदस्य नोंद पुस्तकात ज्या भागधारकांची नावे नुमद आहेत त्यांना नोंद तारखेला किंवा तद्नंतर दिले जाईल आणि लागू असेल त्याप्रमाणे स्रोताकडील कर कपातीनंत डिपॉडिस्टरीद्वारे दिलेले नोंद तारखेला लाभार्थी यादीनुसार लाभार्थी धारकांना दिले जाईल.

कंपनीने नॅशनल ऑटोमेटेड क्लियरिंग हाऊस **(एनएसीएच)** मार्फत विद्यत पद्धतीने थेट लाभांश जमा करण्याकरित गिधारकांना सुविधा दिली आहे. वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या भागधारकांना आणि विद्युत पद्धतीची सुविध ाण्यास इच्छुक भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे फोलिओ क्रमांकासह अद्यायावत बँक खाते तपशीत (कोअर बँकिंग सोल्युशन्स, खाते क्रमांक, ९ अंकी एमआयसीआर व ११ अंकी आयएफएससी कोड) कंपनी किंव लिंक इन टाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे पाठवावेत. डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या भागधारकांन विनंती आहे की. त्यांनी त्यांचे सदर तपशील संबंधित डिपॉझिटरी सहभागीदारकडे द्यावेत. एमसीएद्रारा वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दि.५ मे, २०२० नुसार कंपनीला भागधारकांचे नवीनतम बँक खाते तपशील उपलब्ध नसल्याने विद्युत पद्धतीने त्यांना लाभांश देण्यास शक्य होत नसल्यास कंपनीकडून टपालाद्वारे अशा भागधारकांना डिवीडंड वॉरंट, धनादेश पाठविले जातील.

आयकर कायदा १९६१ <mark>(आयटी ॲक्ट)</mark> वित्तीय कायदा २०२० द्वारे सुधारितप्रमाणे लाभांश उत्पन्न १ एप्रिल, २०२० पासून भागधारकांच्या हातून कर योग्य असेल आणि कंपनीने विहित दराने भागधारकांना देय लाभांशामधून स्रोताकरित कर कपात करणे आवश्यक आहे. विविध श्रेणीकरिता विहित दरासाठी भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी याबाबत न्यांची प्रक्रियाबाबत योग्य तपशिलाकरिता **३०च्या** एजीएमच्या सूचनेचा संदर्भ घ्यावा

मसीए परिपत्रक व सेबी परिपत्रकाच्या पुर्ततेनुसार आणि कंपनीच्या सर्व सदस्यांच्या माहिती व लाभाकरिता उपरोत्त गहिती प्रकाशित करण्यात आली आहे

३०व्या एजीएम सूचना व वार्षिक अहवाल २०२३–२४ सर्व भागधारकांना दैनंदिन व्यवहारात नोंदणीकृत त्यांच्या ई-

नेलवर लाग् कायद्यानुसार पाठविण्यात आले आहे.

कॅपरी ग्लोबल कॅपिटल लिमिटेडकरि यशेष भट्ट

कंपनी सचि

(रु.लाखात)

संपलेले

38.03.28

लेखापरिक्षित

86CE0.86

२१६६.३६

38.50

962.20

९७४.१३

X0819 43

2.82

7.82

विश्राम पांडुरंग रुद्रे

त्यतस्थापकीय संचालव

डीआयएन: ०८५६४३५०

एकत्रित

संपलेली

तिमाही

30.08.73

अलेखापरिक्षि

१००९६.११

60.88

७०.९१

३५.९१

0.09

0.09

निरज सिमेंट स्ट्रक्चरल्स लिमिटेडकरिता

संपलेली

तिमाही

38.03.28

लेखापरिक्षित

१३५७७.७८

948.09

९५६.०९

७२६.०९

७२६.०९

3.68

१১.१

सदस्यत्व क्र.ए२०४९

दिनांक : ७ ऑगस्ट, २०२३

निरज सिमेंट स्ट्रक्चरल्स लिमिटेड

सीआयएन:एल२६९४०एमएच१९९८पीएलसी११४३०७

नोंद. कार्यालय: निरज हाऊस, सुंदर बाग, देवनार बस डेपोजवळ, देवनार, चेंबूर (पुर्व), मुंबई-४०००८८.

ई-मेल: cs@niraj.co.in, दूर.:+९१-२२-६६०२७१००

३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

एकमेव

38.03.28 30.08.23

तिमाही

लेखापरिक्षित

१३५७१.७0

900.33

\$\$.00?

७४७.३३

७४९.२२

१.८७

१.८७

सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातीत

उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com आणि कंपनीच्या www.niraj.co.in वेबसाईटव

थॉमस स्कॉट (इंडिया) लिमिटेड

सीआयएन: एल१८१०९एमएच२०१०पीएलसी२०९३०२

नोंदणीकृत कार्यालय: ४४७, केवल इंडस्ट्रीज इस्टेट, एस.बी. मार्ग, लोअर परळ (पश्चिम), मुंबई-४०००१३. द्रा:(०२२) ४०४३६३६३, कॉर्पोरेट कार्यालय: ४०५/४०६, केवल इंडस्ट्रीयल इस्टेट, ४था मजला, एस.बी. मार्ग, लोअर परळ (प.), मुंबई-४०००१३. वेबसाईट:www.thomasscott.org, ई-मेल:investor.tsil@banggroup.com, त्र.:(०२२) ६६६०७९६५, फॅक्स:(०२२) ६६६०७९७०

X086 63

तिमाही

89.30.05

अलेखापरिक्षित

2808.28

१४६.९१

१०५.९१

११.०১

X084 43

0.20

0.20

संपलेली

तिमाही

अलेखापरिश्वित

१००९५.९२

१३२.१४

१३२.१४

96.88

९७.१४

0.28

0.28

संपलेले

वर्ष

38.03.28

लेखापरिक्षित

38.39*008* 

२२२२.३१

१३५८.४३

१०२८.२३

१०३०.१३

X084 43

2.46

२.५७

संपलेली

तिमाही

30.08.28

अलेखापरिक्षित

८४३१.२३

१४९.२४

806.28

८३.२४

८३.२४

X0819 43

0.28

0.28

# रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

## धी कुणबी सहकारी बँक लि., मुंबई

: कुणबी ज्ञातीगृह, १२७, सेंट झेविअर स्ट्रीट, परळ, मुंबई – ४०० ०१२ फोन : २४१४ ८८ ७५ प्रशासकीय कार्यालय : अभिलाषा श्रमिक को–ऑप. हौ. सो. लि., तळमजला, किंगस्टन टॉवर, गं. द. आंबेकर मार्ग, काळाचौकी, मुंबई-४०००३३. फोन : २४१४ ८५ ८७.

ई—मेल : cao@kunbibank.in, ceo.ksb@kunbibank.in. नोंदणी क्रमांक: ३९३५/१९२२. बँकींग लायसन्स क्र. : यु.बी.डी.एम.एच्.८८६ पी. दि.१६.१०.१९८७ -: १०२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस :-

धी कुणबी सहकारी बँक लि., मुंबईची १०२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा **रविवार** दिनांक ०१ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ठीक ४.०० वाजता ''बंटस् संघ मुंबई ॲनेक्स, बंटारा भवन, बंदारा भवन मार्ग, कर्ला (पूर्व), मंबई-४०० ०७०' येथे आयोजित करण्यात आलेली आहे. सदर सभेस आपण विहीत वेळेत उपस्थित रहावे ही विनंती.

- \* सभेपुढील विषय \* १) दिनांक २४ सप्टेंबर, २०२३ रोजी झालेल्या १०१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृत्तांत
- २) दिनांक ३१ मार्च २०२४ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षाचा संचालक मंडळाचा अहवाल
- स्विकत करणे ३) दिनांक ३१ मार्च २०२४ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षाची शासकीय लेखापरिक्षकांनी प्रमाणित
- केलेली हिशेबपत्रके स्विकृत करणे. ४) सन २०२४-२५ चे आर्थिक वर्षासाठी संचालक मंडळाने केलेल्या शिफारशीनुसार अंतर्गत
- लेखापरिक्षकांच्या केलेल्या नेमणूकीस मंजूरी देणे. ५) सन २०२४–२५ चे आर्थिक वर्षासाठी सँचालक मंडळाने केलेल्या शिफारशीनुसार वैधानिक
- लेखापरिक्षकांच्या केलेल्या नेमणूकीस मंजूरी देणे. ६) सन २०२२-२३ या आर्थिक वर्षीच्या वैधानिक लेखापरिक्षकांच्या अहवालासंदर्भात केलेल्या
- टोष टरुस्ती अहवालाची नोंट घेणे ७) एक रकमी परतफेड योजनेअंतर्गत तडजोड केलेल्या, रिझर्व्ह बँकेच्या तडजोड समझोता धोरणानुसार व अंतर्गत तडजोड केलेल्या थिकत कर्ज खात्यांच्या माहितीची नोंद घेणे व मंजरी
- ८) संचालक मंडळाने शिफारस केलेल्या सन २०२४-२५ च्या अंदाज पत्रकास मंजूरी देणे.
- वार्षिक सर्वसाधारण सभेस अनुपस्थित सभासदांच्या रजेस मान्यता देणे.

१०) मा. अध्यक्षांचे पूर्वपरवानगीने येणारी इतर कामे.

ठिकाण : मुंबई दिनांक : १४/०८/२०२४

संचालक मंडळाच्या आदेशावरुन, संजय दि. करंबे मुख्य कार्यकारी अधिकारी

सभासदांस महत्वाच्या सूचना

- १) गणसंख्येच्या अभावी सभा तहकूब झाल्यास वरील सभा त्याच दिवशी, त्याच ठिकाणी अर्ध्या तासानंतर घेण्यात येईल व पोटनियम ३५ (iii) अन्वये त्या सभेस गणसंख्येची आवश्यकता असणार नाही.
- २) सभासद पासबक दाखवन आपला अहवाल संबंधित शाखेतन घेऊन जाणे. ३) १०२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस येताना सभासद ओळखपत्र किंवा सभासद पासबुक सोबत
- ४) वार्षिक सभेपुढे काही सूचना असल्यास त्यांनी दिनांक २६/०८/२०२४ पर्यंत मुख्य
- प्रशासकीय कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत तसे लेखी कळविणे. ५) आपला राहण्याचा / कामाचा पत्ता बदललेला असल्यास नवीन पत्ता व आपला इमेल आय.डी.
- शाखेमार्फत बँकेस ताबडतोब लेखी कळवावा. रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार आपल्या सर्व खात्यांच्या के.वाय.सी. ची पर्तता करावी. ६) सभासद, खातेदार व कर्मचारों यांच्या पाल्यांचा गौरवसोहळा आयोजित करण्यात आलेला
- आहे. त्यासाठी इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेत ९०% पेक्षा जास्त गुण, पदवी परीक्षेत ७५% आणि पदव्युतर परिक्षेत ६०% पेक्षा जास्त गुण उत्तीर्ण आणि प्रोफेशनल परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या पाल्यांची प्रमाणित गुणपत्रिका दिनांक २६/०८/२०२४ पर्यंत शाखेमार्फत पाठविण्यात यावी.

#### पिरॅमिड टेक्नोप्लास्ट लिमिटेड सीआयएन: L28129MH1997PLC112723

नोंदणीकृत कार्यालय : कार्यालय क्र. २, २ रा मजला, शाह ट्रेड सेंटर, राणीसती मार्ग, पश्चिम द्वतगती महामार्गाजवळ, मुंबई, महाराष्ट्र, भारत - ४०० ०९७. दूर.: ०२२-४२७६१५०० ई–मेल : cs@pyramidtechnoplast.com, वेबसाइट : www.pyramidtechnoplast.com

व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'')/अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (''ओएव्हीएम'') च्या माध्यमात्न आयोजित करावयाच्या२६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसंदर्भातील माहिती

पुम्हाला सूचित करण्यात येत आहे की, पिरॅमिड टेक्नोप्लास्ट लिमिटेड **(''कंपनी'')** ची सव्विसावी (२६ वी) वार्षिक धारण सभा (''२६**वी एजीएम''/''एजीएम'') सोमवार, दि. ०९.०९.२०२४ रोजी स. ११.३० वाजता** व्हीसी/ ओएव्हीएम सुविधेच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे.

कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाद्वारे जारी सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० ०२/२०२१, २१/२०२१, ०२/२०२२, १०/२०२२ व ०९/२०२३ अनुक्रमे दि. ०८.०४.२०२०, १३.०४.२०२० ०५.०५.२०२० ,१३.०१.२०२१, १४.१२.२०२१, ०५.०५.२०२२, २८.१२.२०२२ च दि.२५.०९.२०२३ तसेच भारतीय प्रतिभृती व विनिमय मंडळाद्वारे ("सेबी") जारी परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी १/सीआयआर/पी/२०२०/७५,दि. १३.०५.२०२०, सेबी/एचओ/सीएफओ/सीएपडीर/सीआयआर/ पी/२०२२/६२, दि. १३.०५.२०२३, सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी – १/पी/सीआयआर/२०२३/४, दि ,५,०१.२०२३ व सेबी/एचओ/डीडीएचएस/पी/सीआयआर/२०२३/१६४, दि. ०६.१०.२०२३ (एकत्रितरीत्य 'संबंधित परिपत्रके'') यांच्या अनुपालनांतर्गत तसेच सदर परिपत्रके कंपनी कायदा, २०१३ (''कायदा'') यांच्य तरतुदीअंतर्गत व त्याअंतर्गत संस्थापित नियमांतर्गत तसेच भारतीय प्रतिभूती व विमिन्य मंडळ (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५, सुधारित केल्यानुसार ("**सेवी सूची अनिवार्यता**") यांअंतर्गत कंपनीची २६ त्री एजीएम व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे.

### रजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२३–२४ करिताच्या वार्षिक अहवालाची पाठवणी

नंबंधित परिपत्रकांच्या तरतुदींअंतर्गत ज्यासभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी वा त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्रस ('**'डीपीज**'') यांच्याकडे नोंदणीकृत असतील अशा सभासदांना २६ व्याएजीएमची सूचना तसेच वित्तीय वर्ष २०२३ २४ करिताचा वार्षिकअहवाल ई–मेलद्वारे पाठवण्यात येईल. २६ व्या एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२३–२४ करिताचा वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट अर्थात www.pyramidtechnoplast.com वर, स्टॉक एक्सचेंजेस बीएसई लिमिटेड व नेशनल स्टॉक एक्सचेज ऑफ इंडिया लिमिटेडची वेबसाइट om व www.nseindia.com वर तसेच कंपनीचे रजिस्ट्रार व ट्रान्सफर एजंट अर्थात बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेर लिमिटेड ('**बिगरोअर'')** ची वेबसाइट https://www.bigshareonline.com येथे उपलब्ध आहे. ज्या सभासदान विनंती केली असेल अशा सभासदांना वित्तीय वर्ष २०२३-२४ समवेत २६ व्या एजीएमच्या सचनेच्या कागदोपत्रं

### वभासदांद्रारे ई-मेल पत्त्यांचे नोंदणीकरण:

च्या सभासटांनी आपले ई–मेल पत्ते नोंटणीकत केलेले नसतील ते खालील निर्देशांचे पालन करून आपले ई–मेल

जे सभासद शेअरधारक आहेत त्यांनी कपया त्यांचा ई-मेल पत्ते त्यांच्या संबंधित डीपीजकडे नोंदणीकत

#### तभासदांचा २६ व्या एजीएममध्ये सहभाग व ई-मतदानाशी संबंधित माहिती: भासद २६ व्या एजीएममध्ये केवळ व्हीसी/ओएव्हीएमद्वारेच सहभाग घेऊ शकतील

कंपनी आपल्या सर्व सभासदांना दूरस्थ ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देतआहे. २६ व्या एजीएममध्ये सहभा होण्याचे निर्देश तसेच दुस्य इलेक्ट्रॉनिक मतदानाद्वारे सहभागी होण्याचे स्वरूप वा एजीएमदरम्यान ई-मतदान प्रणालीच्या माध्यमातून मत देण्याचे स्वरूप २६ च्या एजीएमच्या सूचनेत दिलेले असेल. कायद्याचे अनुच्छेद १०३ अंतर्गत व्हीसी/ओएव्हीएम सुविधेच्या माध्यमातून सहभागी होणारे सभासद कोरमकरिता गणले जातील.

सदर सचना ही कंपनीच्या सर्व सभासदांच्या माहितीसाठी व लाभार्थ जारी करण्यात येत आहे आणि ती संबंधित ारिपत्रके व अन्य लागू कायद्यांच्या तरतुदींअंतर्गत आहे.

पिरॅमिड टेक्नोप्लास्ट लिमिटेड करित

ठिकाण : मुंबई

झोया जहर शेख एसीएस : ६५९०७

### डायनामिक मायक्रोस्टेपर्स लिमिटेड

सीआयएन: एल४५२०६एमएच१९८५पीएलसी०३६२६१ नोंदणीकृत कार्यालय: ५०६, मथारू आर्केड, एक्सिस बैंकेच्या वर, गरवारे सुभाव रोडजवळ, विलेपार्ले (पू), मुंबई-४०००५७, महाराष्ट्र, भारत. **दूरध्वनी क्र**.०२२-२६८४२६३१**, फॅक्स क्र**.०२२-२६८४२६३१, वेबसाईट:www.dynamicmicrosteppers.com

ई-मेल:dynamicmicrostepperslimited@gmail.com ३० जन, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाव

	(খ্.লান্ডান)					
	एकमेव					
	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	मागील वर्षात संपलेली संबंधित तिमाही			
तपशील	३०.०६.२०२४	३१.०३.२०२४	३०.०६.२०२३			
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	-	-	-			
कालावधीकरिता निव्वळ नफा(+)/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(८७४३६४)	(१०३८३७६)	(४९७८७१)			
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा(+)/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(८७४३६४)	(१०३८३७६)	(४९७८७१)			
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा(+)/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(८७४३६४)	(१०३८३७६)	(४९७८७१)			
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) व इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	(८७४३६४)	(१०३८३७६)	(४९७८७१)			
भरणा समभाग भांडवल	38855000	38855000	38855000			
राखीव (पुर्नमुल्यांकीत राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्यानुसार	-	(४६१०१०४९)	-			
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/– प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता) १. मूळ २. सौमिकृत	(0.24) (0.24)	(0.30) (0.30)	(0.98) (0.98)			

- सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ३३ अंतर्गत स्टॉव एक्स्चेंजमध्ये दाखल केलेल्या त्रैमासिक अलेखापरीक्षित आर्थिक परिणामांच्या तपशीलवार स्वरूपाचा एक उतार आहे. त्रैमासिक अ-लेखापरीक्षित आर्थिक परिणामांचे संपूर्ण स्वरूप आहे. स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटक (www.bseindia.com) आणि कंपनीच्या वेबसाइटवर (www.dynamicerosteppers.com) उपलब्ध आहे
- मागील वर्षाच्या आकडेवारीची तुलना करता येण्यासाठी आवश्यक तेथे पुनर्गठित/पुनर्रचना करण्यात आली आहे. उपरोक्त निकालांचे पुनरावलोकन ऑडिट समितीने केले आहे आणि शिफारस केली आहे आणि संचालक मंडळाने १२ ऑगस्ट, २०२४ रोजी आयोजित केलेल्या बैठकीत इसेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ नुसार मान्यता दिली आहे.

डायनामिक मायक्रोस्टेपर्स लिमिटेडकरित सही/ अश्विन शाह

ठिकाण: मुंबई दिनांक: १२.०८.२०२१ डीआयएन:०३११५००

### सीआरपी रिक्स मॅनेजमेंट लिमिटेड

सीआयएनः एल७२१००एमएच२०००पीएलसी१२४६८९ बी-२०८,२०९, क्लासिक सेंटर, ऑफ महाकाली केव्स, अंधेरी पूर्व, मुंबई, महाराष्ट्र, भारत-

### ४०००९३. **दूर.:** ९९६९४१०१७१, **ई-मेल:** compliacne@crp.co.in २४वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

मा.सभासद.

सीआरपी रिक्स मॅनेजमेंट लिमिटेड

येथे सचना देण्यात येत आहे की.

- सीआरपी रिस्क मॅनेजमेंट लिमिटेड ('कंपनी') च्या सदस्यांची २४वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, ५ सप्टेंबर, २०२४ रोजी सकाळी ११:०० वा. भाप्रवे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग/अन्य दुकश्राव्य माध्यम . (व्हीसी) द्वारे होणार आहे. सहकार मंत्रालय (एमसीए) ने जारी केलेले सामान्य परिपत्रक क्रमांक २०/२०२० १४/२०२०, १७/२०२०, ०२/२०२१, ०२/२०२२, १०/२०२२ आणि ०९/२०२३ आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) द्वारे जारी परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१ सीआयआर/पी/२०२०/७९. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११. सेबी/ एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२, सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/ सीआयआर/२०२३/४ आणि सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/१६७ च्या अनुपालनात (यापुढे एकत्रितपणे 'परिपत्रके' म्हणून संदर्भित) कंपन्यांना सामान्य ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हीसी मार्फत एजीएम आयोजित करण्याची परवानगी आहे. म्हणून, १२ ऑगस्ट २०२४ च्या एजीएम च्या सचनेमध्ये नमद केल्यानसार व्यवसायावर विचारविमर्श करण्याकरिता कंपनीची एजीएम व्हीसी मार्फत आयोजित केली जात आहे.
- परिपत्रकांचे पालन करून, एजीएम च्या सचना आणि वार्षिक अहवाल २०२३-२४ च्या इलेक्टॉनिक प्रती सर्व सदस्यांना पाठवण्यात आल्या आहेत ज्यांचे ईमेल आयडी डिपॉझिटरी सहभागीदाराकडे नोंदणीकृत आहेत. ही कागदपत्रे कंपनीच्या वेबसाइट https://www.crp.co.in/ वर, बीएसईच्या www.bseindia.com वर आणि एनएसडीएलच्या https://www.evoting.nsdl.com वेबसाइटवर देखील उपलब्ध आहेत. एजीएमची सूचना ईमेलद्वारे पाठवण्याचे काम १२ ऑगस्ट २०२४ रोजी पूर्ण झाले आहे.
- एजीएमच्या उद्देशाने कंपनीचे सदस्य नोंदणी आणि भाग हस्तांतरण पुस्तक शुक्रवार, ३० ऑगस्ट २०२४ ते बुधवार, ४ सप्टेंबर २०२४ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत बंद राहतील
- कट-ऑफ तारखेनुसार म्हणजे शुक्रवार ३० ऑगस्ट, २०२४ रोजी वास्तविक किंवा डिमॅट स्वरूपात शेअर्स धारण केलेले सदस्य एनएसडीएलच्या ('रिमोट ई-व्होटिंग') इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे एजीएमच्या सूचनेमध्ये नमुद केल्यानुसार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मत देऊ शकतात. सदस्यांना याद्वारे कळविण्यात येते की:
- १. एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार एजीएममध्ये रिमोट ई-व्होटिंग किंवा ई-व्होटिंग प्रणालीद्वारे विमर्श केला जाऊ शकतो:
- . एजीएममध्ये रिमोट ई-व्होटिंगद्वारे किंवा ई-व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान करण्याची पात्रता निश्चित करण्यासाठी कट-ऑफ तारीख शुक्रवार, ३० ऑगस्ट २०२४ असेल.
- ३. रिमोट ई-व्होटिंग रविवार ०१ सप्टेंबर २०२४ (सकाळी ९:०० वा. भाप्रवे) रोजी सुरू होईल;
- ४. रिमोट ई-व्होटिंग बुधवार, ४ सप्टेंबर २०२४ (सायं. ५:०० वा. भाप्रवे) रोजी समाप्त होईल, तदनंतर ई-
- वास्तविक स्वरुपात शेअर्स धारण करणारी कोणतीही व्यक्ती आणि गैर-वैयक्तिक सदस्य, जी कंपनीचे शेअर्स घेते आणि सूचना पाठवल्यानंतर आणि कट-ऑफ तारखेनुसार शेअर्स धारण केल्यानंतर कंपनीचा सदस्य बनते, म्हणजे शुक्रवार, ३० ऑगस्ट, २०२४ रोजी ते evoting@nsdl.com किंवा कंपनी/आरटीए वर विनंती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकतो. व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएममध्ये उपस्थित राहणाऱ्या सदस्यांनाही ई-व्होटिंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, ज्यांनी आधीच एनएसडीएल पोर्टलद्वारे रिमोट ई-व्होटिंगद्वारे
- आपले मत दिलेले नाही. सदस्यांनी हे लक्षात घ्यावे की:
- १) सभासदाने ठरावावर एकदा मत दिल्यानंतर, सभासदाला नंतर त्यात बदल करण्याची परवानगी दिली जाणार
- २) एजीएम दरम्यान मतदानाची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाईल आणि जे सदस्य व्हीसी सुविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित असतील, ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे ठरावांवर आपले मत दिले नाही आणि अन्यथ त्यांना तसे करण्यापासन प्रतिबंधित केले जाणार नाही ते एजीएम दरम्यान ई-मतदान प्रणालीद्वारे मतदान करण्यास पात्र असतील
- ३ ) ज्या सभासदांनी एजीएमपर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपली मते दिली आहेत ते एजीएमला देखील उपस्थित राह शकतात परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याचा अधिकार असणार नाही: आणि ४ ) ज्या व्यक्तींचे नाव सभासदांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजडारे तेवलेल्या लाभार्थी मालकांच्या यातीत
- कट-ऑफ तारखेनसार नोंदवले गेले आहे. त्यांनाच एजीएममध्ये रिमोट ई-व्होटिंग किंवा ई-व्होटिंगची सविधा मिळण्याचा हक्क असेल ; रिमोट ई-व्होटिंगची तपशीलवार प्रक्रिया आणि सूचना एजीएमच्या सूचनेच्या नोट्समध्ये प्रदान केल्या आहेत आणि

त्या कंपनीच्या https://www.crp.co.in/ या वेबसाइटवर, बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com

- वर आणि एनएसडीएलच्या www.evoting.nsdl.com वर पाहता येतील. एजीएमच्या आधी/दरम्यान लॉग इन करताना कोणत्याही तांत्रिक समस्येचा सामना करणारे सदस्य evoting@nsdl.com वर विनंती पाठवून एनएसडीएल हेल्पडेस्कशी संपर्क साधू शकतात किंवा ०२२ -४८८६ ७००० वर कॉल करू शकतात एजीएम दरम्यान आपले मत व्यक्त करू इच्छिणाऱ्या सभासदांनी त्यांचे नाव, डीपी आयडी आणि क्लायंट आयडी /
- . फोलिओ क्रमांक, पॅन, मोबाइल नंबर येथे नमूद करून त्यांच्या नोंदणीकृत ईमेलवरून विनंती पाठवून वक्ता म्हणून नोंदणी करू शकतात: compliance@crp.co.in रविवार, ०१ सप्टेंबर २०२४ ते बुधवार, ४ सप्टेंबर २०२४ दरम्यान, एजीएम सरळीत पार पाडण्यासाठी योग्य त्याप्रमाणे प्रश्नांची संख्या आणि वक्तांची संख्या मर्यादित ठेवण्याचा अधिकार कंपनी राखन ठेवते.
- २४व्या वार्षिक सभेच्या उद्देशाने आणि वित्तीय वर्ष २०२३-२४ करिता लाभांश वितरणात सहभागी होण्याच्या पात्रतेकरिता या एजीएममध्ये मंजूर झाल्यास, सभासदांची नोंदणी आणि कंपनीचे भाग हस्तांतरण पुस्तक शुक्रवार, ३० ऑगस्ट २०२४ ते गुरुवार, ५ सप्टेंबर २०२४ (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहतील

मंचालक मंडळाच्या आदेशान्वरे सही/ राहुल वर्मा

दिनांक : १२.०८.२०२४

GB

प्रत्येकी रु. १०/- च्या अपवादात्मक बाबीपश्चात ईपीएस :

मूलभूत व सौम्यीकृत

दिनांक : १४.०८.२०२४

### जीबी ग्लोबल लिमिटेड (पूर्वीची मंधाना इंडस्ट्रीज लिमिटेड म्हणून ज्ञात)

सीआयएन : L17120MH1984PLC033553 नोंदणीकत कार्यालय: १० वा मजला, देव प्लाझा, अंधेरी अग्निशमन केंद्राच्या समोर, एस. व्ही, रोड, अंधेरी (पश्चिम), मंबई - ४०० ०५८, दूर. : ०२२-४३५३ ९१९१, ई-मेल आयडी : cs@gbglobal.in, वेबसाइट : www.gbglobal.in

	दि. ३०.०६.२०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा सारांश									
	(रक्कम रु. लाखांत, उत्पन्न प्रतिशेअर वगळ									
		स्थायी			एकत्रित					
अ.	तपशील	तिमाहीअखेर		वर्षअखेर	तिमाहीअखेर		वर्षअखेर			
क्र.		३०.०६.२०२४	३१.०३.२०२४	३०.०६.२०२३	३१.०३.२०२४	३०.०६.२०२४	३१.०३.२०२४	३०.०६.२०२३	39.03.7078	
		(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	
१	एकूण उत्पन्न	९,२६९.१६	११,२८६.९६	४,६८१.८६	२८,१६८.५२	९,२६९.५५	११,२८७.१४	४,६८२.४९	२८,२०५.७३	
2	कालावधीकरिता (कर, अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपूर्व) निव्वळ नफा/(तोटा)	५,७५१.४८	४,४८५.५८	(४३.६১४)	३,३६०.४४	५,७१४.४०	Y.V30.UY	(४८२.१३)	३,३३९.८१	
ж	करपूर्व कालावधीकरिता (अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपश्चात) निव्वळ नफा/(तोटा)	4,648.86	४,४८५.५८	(४८३.६४)	३,३६०.४४	५,७१४.४०	8,830.68	(४८२.१३)	३,३३९.८१	
Х	करपश्चात कालावधीकरिता (अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपश्चात) निव्वळ नफा/(तोटा)	५,६७५.८१	५,१६४.७०	(४८३.६४)	४,०३८.८२	५,६३८.४२	५,११०.१७	(४८२.१३)	४,०१८.५०	
ч	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (करपश्चात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न							, ,		
	(करपश्चात) यांचा समावेश)	५,६७७.५१	५,१९६.९०	(४९२.११)	४,०४५.६१	५,६४०.१२	५,११६.९६	(४९०.६०)	४,०२५.२९	
ξ	समभाग भांडवल	५,००३.३१	५,००३.३१	५,००३.३१	५००३.३१	५,००३.३१	५,००३.३१	५,००३.३१	५,००३.३१	
હ	उत्पन्न प्रतिशेअर (रु.) (प्रत्येकी रु. १०/-)									
	प्रत्येकी रु. १०/- च्या अपवादात्मक बाबीपूर्व ईपीएस : मूलभूत व सौम्यीकृत	११.३४	१०.३२	(0.९७)	८.०७	११.२७	१०.२१	(०.९६)	٤.٥३	

- टीपा : वरील विवरण हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत बॉम्बे स्टॉक एक्सचेंज लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाकडे दाखल करण्यात आलेल्या दि. ३०.०६.२०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित स्थायी व एकत्रित वित्तीय निष्कर्षांच्या विस्तत प्रारूपाचा सारांश आहे. दि. ३०,०६,२०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित स्थायी व एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट्स अर्थात www.bseindia.com व www.nseindia.com वर तसेच कंपनीची वेबसाइट www.gbglobal.in वर उपलब्ध आहे.
- दि. ३०.०६.२०१४ रोजी संपलेल्यातिमाहीकरिताचे वरील निष्कर्ष हे कंपनीच्या लेखापरीक्षकांद्वारे लेखापरीक्षणाच्या अधीन असतील, च्यांचे संचालकांच्या लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन करण्यात आले होते व तत्परचात संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. १२.०८.२०२४ रोजी आयोजित सभेत सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ च्या अटीअंतर्गत त्यांना मंजुरी देण्यात आली आहे

वरील वित्तीय निष्कर्ष हे कंपनी कायदा, २०१३ चे अनुच्छेद १३३ सहवाचन त्याअंतर्गत जारी संबंधित नियमांतर्गत बिहित भारतीय लेखा मानकांनुसार (''आयएनडी एएस'') तयार करण्यात आले आहेत. गत तिमाहीकरिताचे निष्कर्षसुद्धा पुन:नमूद

जीबी ग्लोबल लिमिटेड करिता व त्यांच्या वतीने देव ठक्क

सही/ बिजगोपाल बंग व्यवस्थापकीय संचालक

#### ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (रु. लाखात, प्रति शेअर डाटा व्यतिरिक्त तपशिल संपलेली तिमाही संपलेले वर्ष

	₹0.0€.78	38.03.28	३०.०६.२३	38.03.28
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निञ्वळ)	2,734.25	2,590.14	1,910.65	9,131.67
करपुर्व निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपुर्व)	213.06	398.88	115.33	999.73
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवात्मक आणि /िकंवा विशेष साधारण बाबनंतर)	213.06	398.88	115.33	999.73
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवात्मक आणि /िकंवा विशेष साधारण बाबनंतर)	138.79	399.83	115.02	1002.20
इतर सर्वंकष उत्पन्न	-	2.48	-	2.48
एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर				
सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	138.79	402.31	115.02	1,004.68
समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/-)	1,077.52	979.52	785.27	979.52
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंद पत्रकात दिल्यानुसार				
पुर्नमुल्यांकीत राखीव वगळून)	-	-	-	-
उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/- प्रत्येकी) (रु.)				
– मूळ	5.40	5.04	1.46	12.28
- सौमिकृत	5.40	5.04	1.46	12.28

- १) वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १२ ऑगस्ट, २०२४ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.
- २) वरील निष्कर्ष कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ व लागू मयदित अन्य लेखा योजना व सरावा अंतर्गत कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम २०१५ नुसार (इंडएएस) तयार केले आहेत.
- ३) मागील कालावधीचे आकडे चालु कालावधीच्या प्रस्तुतीकरणाच्या निश्चितीसाठी आवश्यक तेथे पुर्ननमुद केले आहेत.
- ४) कंपनी प्राथमिक स्वरुपात एकेरी व्यवसाय विभाग अर्थात वस्रोद्योग उत्पादन व व्यापार यात कार्यरत आहे. जून २०२४ रोजी संपलेल्या वर्ष व तिमाहीकरिता भौगोलीक विभागाचे विभागीय निष्कर्षात कंपनीचे निर्यात उलाढाल शून्य आहे म्हणून कोणतेही विभागीय निष्कर्ष देण्यात आलेले नाही. ५) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्रायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक
- वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या (www.bseindia.com a www.nseindia.com) आणि कंपनीच्या (www.thomasscott.org) वेबसाईटवर उपलब्ध आहे. थॉमस स्कॉट (इंडिया) लिमिटेडकरिता

ठिकाण: मुंबई दिनांक: १२ ऑगस्ट, २०२४ डीआयएन:००११२२०३